

Tel: 91-22- 26335583, 26335584

Email: netlink@easy2source.com Website: www.nsil.co.in

CIN NO: L45200MH1984PLC034789

August 03, 2023

To. **BSE Limited** 25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Fort Mumbai - 400 001

> Re.: - Newspaper Advertisement of the Unaudited Financial Results for the First Quarter Ended on June 30, 2023.

Dear Sir,

Please find enclosed herewith the copy of newspaper advertisement of Unaudited Financial Results for the First Quarter Ended on June 30, 2023 in the English National daily "Business Standard" dated August 03, 2023 and in the Marathi daily "Mumbai Pratahkal" dated August 03, 2023.

Kindly note the same and acknowledge the receipt.

Thanking you,

Yours truly, For Netlink Solutions (India) Limited

MINESH **VASANTL** AL MODI

Minesh Modi Whole-time Director

DIN: 00378378

ANDHRA PRADESH POWER DEVELOPMENT **COMPANY LIMITED** E-PROCUREMENT NOTIFICATION

Supply of Complete blade set with fixing accessories for PA, FD and ID Fans for Stage-I, SDSTPS. For details visit https://etender.apgenco.gov.in 1. 610001323 Expression of Interest (EoI) from interested Ash users for lifting of Pond ash from SDSTPS plant for 3 years. For details visit www.apgenco.gov.in 2. Name of work

For Further details, please visit: www.apgenco.gov.in

NETLINK SOLUTIONS (INDIA) LIMITED

	UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED JUNE 30, 20	E FIRST QUARTER ENDED JUNE 30, 2023 (Rupees in Eakirs.)	
SI. No.	Particulars	Quarter ending	Corresponding 3 months ended in previous year
NO.		30.06.2023	30.06.2022
1	Total income from operations (net)	266.18	136.42
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	229.92	113.59
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	229.92	113.59
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	207.36	94.56
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-	-
6	Equity Share Capital	252.92	252.92
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	1327.18	849.72
8	Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)		
	1. Basic :	8.20	3.74
	2. Diluted:	8.20	3.74

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly /annual Financial Results are available on the website of the Stock Exchange (s) and the listed entity. Company url: https://www.nsil.co.in/financials.html **b)** # - Exceptional and /or extraordinary items adjusted in the Statements of profit and loss in accordance with ind-AS Rules/ AS Rules, whichever is Netlink Solutions (India) Limited

Rupa Modi Place: San Francisco Whole-time Director DIN-00378383

Sapphire Foods India Limited

CIN: L55204MH2009PLC197005



Extract of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023

(Rs. In Million except per share)

SapphireFoods

								(11.3. 111 1411111011	except per snare)
		Standalone				Consolidated			
Sr. No.	Particulars	Quarter ended on 30.06.2023	Quarter ended on 31.03.2023	Quarter ended on 30.06.2022	Year ended 31.03.2023	Quarter ended on 30.06.2023	Quarter ended on 31.03.2023	Quarter ended on 30.06.2022	Year ended 31.03.2023
1	Revenue from operations*	5,615.81	4,878.24	4,732.96	19,627.76	6,543.84	5,604.09	5,462.67	22,655.74
2	Net profit for the period/ year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	339.81	106.76	344.30	1,007.94	336.22	122.81	356.28	1,084.24
3	Net profitfor the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	339.81	106.76	344.30	1,007.94	336.22	122.81	356.28	1,084.24
4	Net profit for the period/year after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	253.30	1,359.42	344.30	2,260.60	248.71	1,354.82	381.43	2,331.91
5	Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	247.87	1,356.09	349.57	2,259.04	300.47	1,395.15	315.29	2,318.89
6	Equity Share Capital	635.88	635.43	635.43	635.43	635.88	635.43	635.43	635.43
7	Reserves (excluding revaluation reserves)	<u> </u>			12,205.88				11,924.04
8	Earnings per Share (Not Annualised) (of Rs. 10/each)								
	Basic (Rs.)	3.99	21.39	5.42	35.58	3.92	21.34	6.02	36.73
	Diluted (Rs.)	3.94	21.18	5.36	35.16	3.88	21.13	5.95	36.29
*- 1	udes ether income					,			

*Excludes other income

- 1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on Company's website at www.sapphirefoods.in
- This Unaudited Financial Results has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"). The Ind AS are prescribed under Section 133 of the Act read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.

For & On Behalf of the Board of Directors Sanjay Purohit

Place: Mumbai Date: August 2, 2023

2.61 mmscmd -

Highest ever CNG

Volume in Q1

Whole-time Director & Group CEO

BOROSIL RENEWABLES LIMITED

CIN: L26100MH1962PLC012538 Regd. Office: 1101, Crescenzo, G-Block, Opp. MCA Club, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051 Tel.No. (022) 67406300, Fax No. (022) 67406514,

Website: www.borosilrenewables.com, Email: brl@borosil.com NOTICE OF 60th ANNUAL GENERAL MEETING

The 60th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled on Friday, August 25, 2023 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") facility in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business set out in the Notice calling the AGM.

The Annual Report for the financial year 2022-23 (including Notice of the AGM) has been sent, electronically, to all those equity shareholders (holding shares as on July 28, 2023) whose e-mail addresses are registered with the Registrar and Transfer Agent / Depositories. The said Annual Report including Notice is available on the Company's website at www.borosilrenewables.com and on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The Notice of AGM is also available on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com being the agency appointed by the Company for VC and e - voting facility (i.e. remote e - voting and e-voting during the AGM)

Manner of casting vote(s) through e-voting and attending AGM through VC:

The Company is providing to the shareholders the facility to exercise their right to vote by electronic means, i.e. e-voting facility. The process and manner of e-voting and attending the AGM through VC are given in the notes section of the Notice. The remote e-voting timelines and login details for e-voting and attending the AGM are as under:

EVEN	124771
Cut-off Date for reckoning entitlement for e-voting and attending the AGM	Friday, August 18, 2023
Commencement of remote e-voting	Tuesday, August 22, 2023 (09:00 A.M. IST)
Conclusion of remote e-voting	Thursday, August 24, 2023 (05:00 P.M. IST)
User ID and Password	Refer detailed procedure and instructions mentioned in the Notice.

Note: Remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Registrar and Transfer Agent / Depositories as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of e-voting and attend the AGM. Voting rights of a shareholder shall be in proportion to his/her/its shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off Date. A person who is not a shareholder as on the Cut-off Date, should treat the Notice for information purpose only. Any person who becomes a shareholder of the Company after July 28, 2023 and holds shares on the Cut-off Date may exercise his voting rights through e-voting and attend the AGM, by following the instructions provided in the Notice. Equity shareholders holding shares in physical form or equity shareholders who have not registered their email addresses may also exercise their voting rights through e-voting and attend the AGM, by following the instructions

Shareholders attending the AGM who have not already cast their vote by remote e-voting shall be able to cast their vote during the AGM. The shareholders who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Only those shareholders, who are present in the AGM through VC and have not cast their vote through remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system available during the AGM. If any votes are cast by the shareholders through e-voting available during the AGM and if the same shareholders have not participated in the AGM through VC, then the votes cast by such shareholders shall be considered invalid. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently.

All queries/grievances connected with the NSDL e-voting system may be addressed to Mr. Tejas Chaturvedi, Regional Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400 013 or send an email to evoting@nsdl.co.in or call: 022-48867000 and 022-24997000.

Manner of registering / updating e-mail address, bank account

- Shareholders holding shares in physical mode are requested to register/update KYC details such as PAN (Aadhar linked), Nomination Details, Contact Details (address with PIN, mobile number and email address), Bank Account Details (bank name, branch name, account number and IFS code) and Specimen Signature with the Company's Registrar and Transfer Agent ("RTA"), Universal Capital Securities Private Limited. The relevant forms prescribed by SEBI for furnishing the above details are available on the Company's website at www.borosilrenewables.com as well as on RTA's website at www.unisec.in. For any clarifications / queries with respect to the submission of above mentioned forms. shareholders may contact the RTA at (022) 4918 6178-79 or by email on borosil@unisec.in.
- Shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register /update KYC details such as PAN (Aadhar linked), Nomination Details, Contact Details (address with PIN, mobile number and email address), Bank Account Details (bank name, branch name, account number and IFS code) and Specimen Signature with the relevant Depository Participant

For Borosil Renewables Limited

Date: August 02, 2023 Kishor Talreja Place: Mumbai Company Secretary and Compliance Officer





More than

800*

CNG Stations

Commissioned

Approx. 3.75 Lakhs

More than 19 Lakhs*Domestic **Customers** Commissioned

STATEMENT OF LINAUDITED, FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30^{TH} JUNE 2023

*Cumulative

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30" JUNE 2023 (* III Clotes)							
	Particulars	Standalone					
Sr.		Quarter ended		Year ended	Quarter ended		Year ended
N	No.	30-06-2023	30-06-2022	31-03-2023	30-06-2023	30-06-2022	31-03-2023
		Un-aı	udited	Audited	Un-au	ıdited	Audited
	1 Total income from operations	3,947.55	5,322.20	17,407.43	3,947.55	5,322.23	17,407.49
[;	2 Net Profit for the period (before Tax, Exceptional items)	289.36	508.85	2,024.65	289.36	508.88	2,024.71
;	Net Profit for the period before Tax (after Exceptional items)	289.36	508.85	2,024.65	289.36	508.88	2,024.71
[4 Net Profit for the period after Tax (after Exceptional items)	215.09	381.10	1,525.47	215.95	381.90	1,528.38
,	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	216.14	383.34	1,533.99	216.97	384.15	1,536.74
	6 Equity Share Capital (Face value of ₹ 2/- each)	137.68	137.68	137.68	137.68	137.68	137.68
	7 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)			6,857.93			6,890.27
	8 Earnings Per Share in ₹ (Face Value of ₹2/- each) (not annualised for quarter)						
	Basic (₹)	3.12	5.54	22.16	3.14	5.55	22.20
	Diluted (₹)	3.12	5.54	22.16	3.14	5.55	22.20

Notes:

Place: Gandhinagar

Date: 2nd August, 2023

- The financial statements have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and read together with the Companies (Indian Accounting Standards -Ind AS) Rules issued thereafter and other accounting principles generally accepted in India. These financial results are presented in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time along with other relevant rules issued thereunder.
- The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended). The full format of the same is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and also on Company's website www.gujaratgas.com.
- The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 2rd August, 2023 at Gandhinagar, Gujarat.
- Previous period figures have been reclassified / regrouped wherever considered necessary to conform to the current period figures.

For and on behalf of Board of Directors **Gujarat Gas Limited**

> Milind Torawane, IAS **Managing Director**

Regd. Office: Gujarat Gas CNG Station, Sector-5/C, Gandhinagar-382006, District: Gandhinagar, Gujarat. Tel: +91-79-26462980 Fax: +91-79-26466249 Website: www.gujaratgas.com Email: sandeep.dave@gujaratgas.com | CIN : L40200GJ2012SGC069118











मालाडच्या कुरार गावातील रस्त्याचे काम विशेष प्राधान्याने करणार : मंत्री उदय सामंत

(पूर्व) दिंडोशी येथील कुरार गावामधील रस्त्याचे काम विशेष प्राधान्याने पूर्ण करण्यासंदर्भात तातडीने महानगरपालिका आयुक्तांना सूचना देण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत

सदस्य सुनील प्रभू यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, कुरार गावातील रस्ता रुंदीकरणाची तत्पर कार्यवाही करण्याबाबत महापालिका आयुक्तांना आजच सूचना देण्यात येईल. मालाड (पूर्व) येथील कुरार गाव, लक्ष्मणनगर जी. जी. महालकारी मार्ग ते संस्कार कॉलेजमधून जाणाऱ्या १८.३० मी. विकास नियोजन रस्त्यालगतचा भूखंड झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत विकसित होत

कन्नमवारनगर, विक्रोळी (पू.) येथील महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाच्या इमारतीची पुनर्विकास निविदा महिनाभरात : मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) : कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील क्रांतिवीर महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व चटईक्षेत्र वापरुन तिथे पाचशे रुग्णशय्या असलेले स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले होते, त्यानुसार म्हाडाकडे त्याबाबत आवश्यक त्या अधिमूल्याचा भरणा केला असून ना–हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. येत्या महिन्याभरात संबंधित कामाची निविदा काढण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य सुनील राऊत यांनी कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील क्रांतीवीर महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री उदय सामंत बोलत होते. मंत्री श्री.सामंत म्हणाले की, महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या वास्तुविशारद सल्लागाराने सादर केलेल्या आराखड्यास म्हाडा प्राधिकरणाची मंजुरी, तसेच वृक्ष प्राधिकरण, पर्यावरण व वन मंत्रालय यांची ना-हरकत मिळण्यासह प्रस्तावित रुग्णालय आणि कर्मचारी सेवा निवासस्थानाच्या बांधकामासाठी निविदा मागविण्याकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्याची महानगरपालिका स्तरावर सुरु असून येत्या महिन्याभरात या बाबतची निविदा काढण्याची प्रक्रिया करण्यात येईल. त्याचप्रमाणे येत्या तीन वर्षांत रुग्णालयाचे काम पूर्ण केले जाईल, असे श्री.सामंत यांनी सांगितले



आहे. या रस्त्यामुळे बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसन करुन रस्ता खुला करुन देण्याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास तसेच

संस्कार महाविद्यालयातील विकास नियोजन रस्त्याने बाधित जमीन हस्तांतरित करण्याकरिता महाविद्यालयाच्या संचालकांना १३

विकास नियोजन रस्ता खुला करण्याकरिता तेथील १५७ निवासी व १६ अनिवासी, अशा एकूण १७३ बाधित झोपडीधारकांचे प्रारुप परिशिष्ट बनविण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात आले आहे. अंतिम परिशिष्ट-२ बनवून पात्र झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत किंवा पर्यायी निवासी / अनिवासी सदनिका उपलब्ध करुन दिल्यानंतर सदर १८.३० मी. रुंदीच्या विकास नियोजन रस्त्यामधील बाधीत झोपड्या निष्कासित करुन या रस्त्याचे रुंदीकरण करुन वाहतुकीसाठी तयार करण्यात येणार असून काम गतीने होण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांची बैठकही घेण्यात येईल, असे मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

काम करताना माती विहीरीत पडल्यानं ढिगाऱ्याखाली ४ जण अडकले

इंदापूर, दि. २ (वार्ताहर) : इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावात विहिरीचं रिंग मारण्याचं काम सुरू असताना अचानक रिंग मारलेला स्लॅबचा भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीत कोसळला. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावातील चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. ही घटना काल संध्याकाळच्या दरम्यान घडली. मात्र याचा उलगडा रात्री उशिरा झाला. सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सीलाल चव्हाण आणि मनोज मारुती चव्हाण हे चार कामगार त्या ठिकाणी विहिरीचं रिंग मारण्याचं काम करीत अचानक त्यांच्यावरती हा मलबा

आणि विहिरीचा स्लॅब कोसळला आणि त्या ढिगाऱ्याखाली अडकले. ज्यावेळी हे चारही लोक नेहमीप्रमाणे आपल्या घरी सायंकाळी परतले नाही. तेव्हा शोधाशोध सुरू झाली आणि हा शोध शेवटी त्या विहिरीजवळ येऊन थांबला. त्या ठिकाणी त्यांच्या दुचाकी गावकऱ्यांना दिसून आल्या. मात्र ते चार लोक आणि त्यांचे मोबाईल मात्र लागू शकले नाहीत, त्यानंतर गावकऱ्यांनी या ढिगाऱ्याखाली हे लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली

जेसीबी आणि मशीनच्या मदतीने हा ढिगारा आता बाजूला करण्याचं काम सुरू आहे. आमदार दत्तात्रय भरणे, तहसीलदार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना या संदर्भात कळविण्यात आले असून एनडीआरएफ पथक आता या ठिकाणी दाखल झालं आहे आणि विहिरीतून माती काढण्याचं काम सुरू आहे. इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना मातीचा मलबा कोसळून चार जण मातीखाली गाडले असल्याने प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम सुरु आहे. सदरील विहिरीचे काम बेकायदेशीर असून या मालकाने चार कुटुंबांचा जीव धोक्यात घातला, लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बेलवाडीच्या महिला सरपंच मयुरी जामदार आणि नागरिकांनी केली आहे.

जिमनींच्या सातबारावरील कुळांची नांवे कमी करण्यासाठी डहाणू तहसीलमध्ये हरजीवन चॅरिटेबल ट्रस्ट यांनी दावा दाखल केला आहे. मात्र, या प्रकरणात एकंदरीत शासनस्तरावरुन अधिकाऱ्यांच्या मार्फत करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल. कूळ कायद्यांतर्गंत शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य मनीषा चौधरी यांनी या संदर्भात उपस्थित लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.



डहाणू तालुक्यातील कोलवलीसह वाणगावच्या हरजीवन चॅरिटेबल

ट्रस्टच्या व्यवहारांची चौकशी: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

प्रकरणी जिल्हाधिकारी, पालघर यांच्या प्राप्त अहवालावरून असे स्पष्ट होते की, मौजे कोलवली व वाणगांव, ता. डहाणू, जि. पालघर येथील हरजीवन चॅरिटेबल ट्रस्ट या मालकीच्या

अधिकारात कुळांची नांवे दाखल असल्याने या ट्रस्टतफे तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण, डहाणू यांच्याकडे दावा दाखल करण्यात आला आहे. या दावा प्रकरणामध्ये अर्जदार तसेच, सामनेवाले कुळ यांनी त्यांचे लेखी म्हणणे, सुनावणी दरम्यान सक्षम प्राधिकाऱ्यांकडे दाखल केले आहे. तसेच, या प्रकरणी सुनावणीची कार्यवाही सुरू असून महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ च्या प्रचलित तरतुदीनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत संबंधितांची एकत्रित बैठक घेऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन उचित कार्यवाही केली जाईल, असे मंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी

अंबरनाथ पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामाची आमदार किणीकर यांनी केली पाहणी

(वार्ताहर) : अंबरनाथ पश्चिम भागातील मोडकळीस आलेल्या अंबरनाथ पोलिस ठाणेच्या ठिकाणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या विशेष प्रयत्नांतून नवीन तळमजला र पहिला मजला अशी सुसज्ज पोलीस स्टेशनची इमारत उभारण्यात येत असून तळमजल्यावर अंबरनाथ पोलीस स्टेशन व पहिल्या मजल्यावर सहायक पोलिस आयुक्त कार्यालय सुरू होणार आहे. तसेच उल्हासनगर -५ मधील हिललाईन स्टेशनच्या आवारात असलेल्या मोकळ्या जागेत देखील नविन पोलिस स्टेशन उभारण्यात येत आहे. सोमवारी आमदार डॉ.

बालाजी किणीकर यांनी परिमंडळ - ४ चे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांचेसह या इमारतीच्या बांधकामाची पाहणी

या नवीन सुसज्ज पोलिस स्टेशनमुळे येथे काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना सोयीचे होणार असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या मागील क्वार्टरच्या ठिकाणी मजली दोन उभारण्याकरिता देखील डॉ.बालाजी पोलीस

इमारतीमुळे पोलिसांच्या राहण्याचा प्रश्न ही मार्गी लागणार आहे.

नगराध्यक्ष श्री.सुनिल चौधरी श्री. राजेंद्र चौधरी, उपनगराध्यक्ष श्री. अब्दुलभाई शेख, शहर प्रमुख श्री. रमेश चव्हाण, जेष्ठ नगरसेवक सतरामदास श्री.संदीप तेलंगे, उपविभाग प्रमुख श्री.आदिनाथ कोरडे, समाजसेवक श्री.रवी खिलनानी तसेच अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.जनार्दन कळसकर, हीललाईन स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डेरे आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

यंदा गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवणार

मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) : गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यांवर आला असून मुंबईमधील गणेश कार्यशाळांमध्ये गणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांची, उत्सवाच्या तयारीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. शासकीय यंत्रणाही गणेशोत्सवाच्या नियोजनात व्यस्त झाल्या आहे. मुंबई महानगरपालिकेने गणेश विसर्जन सोहळ्यात कमतरता भासू नये, नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने यंदा गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा मुंबईमध्ये विसर्जनासाठी ३०८ कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळी गणेश विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. सर्वच स्तरावर तयारीची लगबग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई महापालिका मुख्यालयात संयुक्त बैठक घेऊन गणेश मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळे आणि गणेश भक्तांच्या विविध अडचणी व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्यासह महापालिका अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे व गणेशोत्सव समन्वय महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, सरचिटणीस सुरेश सरनौबत व अन्य पदाधिकारी मूर्तिकार संघाचे पदाधिकारी, भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे आदी सर्व उपस्थित होते. यावेळी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने यंदा कृत्रिम तलावांची

गेल्यावर्षीपर्यंत केवळ १६२ ते १७३ कृत्रिम तलाव तयार केले जात. यंदा तलावांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. सरसकट पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी कारखान्यांवर धाडसत्र, अशी कारवाई महापालिका करणार होती. त्यालाही या बैठकीत विरोध करण्यात आला होता. पर्यावरण पूरक गणेशमूती असाव्यात हा आग्रह चांगला आहे, मात्र एकाएकी निर्णय घेऊन एवढा मोठा बदल करता येणार नाही. त्यासाठी मूर्तीकारांना काही वेळ द्यावा लागेल , अशी भूमिका भाजपतर्फे मांडण्यात आली. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात येणार आहे. पीओपी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर त्यांचे योग्य पद्धतीने विघटन करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चायनीज गणेशमूर्ती येत असून त्यावर सरसकट बंदी घालावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली, त्याबाबत महापालिकेने तयारी दाखवली आहे.

यंदा मूर्तीकारांना मूर्ती घडवण्यासाठी ४५ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी किमान ५ ते १० मूर्तिकार काम करू शकतात. यंदा मुंबई महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे. पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकारांना देण्यासाठी २०५ मेट्रीक टन शाडू माती उपलब्ध करण्यात आली आहे. मूर्तिकारांच्या मागणीनुसार अधिक माती उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय, शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, स्वच्छता, वृक्षछाटणी आदी कामेही सुरू आहेत. निर्माल्य कलशाची व्यवस्था, वैद्यकीय चमू, विसर्जनाच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमूणक आदी बाबीही निश्चित करण्यात आल्याची माहिती महापालिका पालिका अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.

भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातील भुयारी गटार प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार : मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २ - भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व शहराच्या विकासाच्या दृष्टीने भुयारी गटार योजना राबविणे आवश्यक होते. यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत भुयारी गटार (टप्पा-२) प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असून हे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य सुरेश धस यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, मूळ योजनेची निविदा प्रक्रिया २०११ मध्ये सुरू करण्यात आली. तथापि भूसंपादनास विरोध झाल्याने प्रत्यक्ष योजना २०१५ मध्ये सुरू झाली. सदर प्रकल्पावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून देखरेख होत असून कामाची गुणवत्ता नियमित तपासली जाते. तसेच आयआयटी मुंबई आणि शासकीय महाविद्यालय, पुणे या नामांकित संस्थांमार्फत त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण झालेले आहे. त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण काम झाले असल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कंत्राटदारास देयकांची रक्कम प्रदान करण्यात असल्याचे मंत्री श्री.सामंत सांगितले. सद्यस्थितीत या योजनेचे ९३ टक्के काम पूर्ण झालेले डिसेंबरपर्यंत उर्वरित काम पूर्ण होईल, असे ते म्हणाले. योजनेंतर्गत दुरूस्ती केलेल्या रस्त्यांवर अपघात वा जीवितहानी झाल्याची तक्रार महानगरपालिकेस प्राप्त नाही. तथापि ही माहिती चुकीची असल्यास त्याची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वेश्री निरंजन डावखरे. प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.



सांस्कृतिक कार्य संचालनालय

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत प्रोत्साहन योजनेंतर्गत शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत प्रोत्साहन योजनेंतर्गत शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नोंद्रणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान या योजनेतंर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी सहाय्यक अनुदान देण्यासाठी शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या पात्र संस्थांकडून कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या महसूल विभागातून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विहित नमुन्यातील अर्ज व नियम www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर नवीन संदेश या शीर्षकाखाली उपलब्ध आहेत. संस्थांनी अर्ज सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, महात्मा गांधी मार्ग, मुंबई ४०० ०३२ या पत्यावर पाठवावेत. अर्ज दि. ३ ऑगस्ट, २०२३ ते ३१ ऑगस्ट, २०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध असून भरलेले अर्ज त्याच कालावधीत स्विकारले जातील.

सही/- संचालक, सांस्कृतिक कार्य

डीजीआयपीआर/आरओसी-२०२३-२४/क्र-५/सी२५३०

महाराष्ट्राला केंद्राकडून कृषी पायाभूत निधी योजनेंतर्गत ८ हजार ४६० कोटींची मदत

पायाभूत निधी योजनेंतर्गत वर्ष २०२५-२६ पर्यंत होणा–या १ लाख कोटी रुपयांच्या वाटपापैकी ८ हजार ४६० कोटी रुपयांची तात्पुरती रक्कम महाराष्ट्र राज्याला दिली असल्याही माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली. या योजनेंतर्गत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत स्मार्ट आणि अचूक कृषी पायाभूत सुविधा विकास प्रकल्प उभारले जाणार आहेत. ही योजना संपूर्ण भारतात २०२० मध्ये सुरू करण्यात आली असून, याद्वारे पात्र प्रकल्पांसाठी पात्र लाभार्थींना मध्यम ते दीर्घ मुदतीची कर्ज दिली जातात. तसेच प्रधानमंत्री

मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) : केंद्रीय कृषी सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रासाठी २ हजार २६५ कोटी ७६ लाख रुपये मंजुर करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. वर्ष २०२२-२३ या कालावधीत महाराष्ट्रासाठी 'पर ड्रॉप मोअर क्रॉप' योजनेंतर्गत केंद्र सरकारकड्न ३३४ कोटी रुपये अर्थसाह्य करण्यात आले असून, ज्यामुळे १ लाख २८ हजार हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली आली असल्याचे श्री नरेंद्र तोमर यांनी सांगितले. सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत महाराष्ट्रासाठी एका विशेष पॅकेजद्वारे १ लाख ६५ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे ५ हजार फेरीवाल्यांना केले प्रत्येकी १० हजार रुपयांचे कर्ज वाटप

उल्हासनगर, दि. २ (वार्ताहर) : गटातील निवडक प्रतिनिधींची बैठक उमपा उल्हासनगर महानगरपालिकेची दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) ही एक प्रमुख योजना आहे. गरीबांच्या शाश्वत सामुदायिक संस्था स्थापन करून शहरी गरिबी दूर करणे आणि उपजीविकेच्या अनेक स्त्रोतांना प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे. PMSVANIDHI योजने अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेला १०१२२ पथिवक्रेत्यांना बँकेमार्फत १० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्टे प्राप्त झाले आहे. आतापर्यंत साधारण ५ हजार फेरीवाल्यांना १० हजार रुपयांचे कर्ज मिळालेले आहे. उर्वरित ५१२२ लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी दिनांक ०२ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रीय नागरी

उपजीविका अभियानांतर्गत स्थापित बचत

स्थायी समिती सभागृह येथे आयोजित करण्यात आली. बैठकीला ५३ महिला उपस्थित होत्या सदर बैठकीमध्ये मा. अति. आयुक्त श्री जमीर लेंगरेकर आणि मा. उपायुक्त डॉ. श्री सुभाष जाधव यांनी महिलांना पुढील ३ महिन्यामध्ये उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच 'मेरी माटी मेरा देश ' अभियानाची माहिती देण्यात आली.

महिलांना मातीचे दिवे तयार करून विक्री करण्याचे आवाहन करण्यात आले. PMSVANIDHI योजनेची ONLINE प्रोसेसचे सादरीकरण अभियान व्यवस्थापक दिनेश सावरकर आणि संजीवनी अमृतसागर यांनी केले. यावेळी अभियानाच्या सर्व समुदाय संघटक आणि माविम च्या सर्व कर्मचारी उपस्थित होत्या.

Change Of Name HAVE CHANGED MY

NAME FROM POOJA TO POOJA RAKESH KAPOOR AS PER DOCUMENT

सचना याद्वारे देण्यात येते की. माझे अशील विरार स्टेशन येथे गेले

होते व माझे अशील यांच्याकडे पहिले मूळ करार होते ते पुष्पा नग बस डेपो व आगाशी नाका आगाशी, विरार पश्चिम येथे दि. ३१.०७.२०२३ रोजी अंदाजे ५.०० दरम्यान गहाळ झाले होते. पहिले करार मे. डी. एन. बिल्ड्स व श्री. शेख मोहम्मद युसूफ पाहल करार में. डा. एस. नबल्डस व श्री. शखा महिम्मद युसूप यांच्या दरम्यान दि. १६ सप्टेंबर, १९९१ रोजी फ्लॅट क्र. २०६, २ र मजला, बी विंग, श्री परेश अपार्टमेंट, गाव विरार, जैन मंदिर रोड, एम. बी. इस्टेट, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर ४०१ ३०३ संबंधात प्लॉट क्र. ४, सर्व्हें क्र. ३०८, हिस्सा क्र. १ संबंधात

त्यामुळे आम्ही याद्वारे सदर फ्लॅटच्या संबंधात कोणतेही दावे व आक्षेप असल्यास कोणाही व्यक्तीकडून दावे वा आक्षेप मागवीत आहोत व त्यांनी याद्वारे आमचे वकील यांचे कार्यालय येथे प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या आत सदर लेखी स्वरूपात सादर करणे

दि. ०३.०८.२०२३ (वकील उच्च न्यायालय) शाखा : दुकान क्र. १९, आकांक्षा टॉवर, नालासोपारा (पू), तालूक वसई, जिल्हा ठाणे.

THE VICTORIA MILLS LIMITED Regd. Office: Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013 CIN: L17110MH1913PLC000357,

Tel No.: 24971192/93, Fax No.: 24971194 Email ID: vicmi 2013@gmail.com, Website: www.victo
NOTICE
Notice is hereby given that purs

Notice is hereby given that pursuant to provisions or Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, August 12, 2023 inter-alia to consider, approve and take on record the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2023. is hereby given that pursuant to provisions o tion 47 read with Regulation 33 of the SEB Obligations and Disclosure Requirements Pursuant to Regulation 47(2) of the aforesai also available on the website of the BSE Ltd www.bseindia.com where the Company's securities ar listed and also available on Company's websit

www.victoriamills.in
FOR The Victoria Mills Limit Hussain Sidhpurwala : August 02,2023 Company Secretary जे काही लागू असेल.

तिकाण · सॅन फान्सीस्को

जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील हे बंगलो/ फ्लॅट क्र. २, क्षेत्रफळ मोजमापित ५४ चौ. मीटर बिल्ट अप समवेत

१/३ रा हक्क, अधिकार व हितसंबंध असलेल्या प्लॉटवरील जिमन धारक प्लॉट क्र. १० पैकी सर्व्हे क्र. ३५ए, हिस्सा क्र , दिव्य हिलटॉप कॉटेजेस म्हणून ज्ञात, गाव नागरगाव, लोणावळा, तालूका मावळ, जिल्हा पुणे येथील मालमत्तेचे मालव व ताबाधारक आहेत. नोंदणीकृत विक्री करार दि. १६.०६.२००१ रोजी दस्तावेज क्र. एमव्हीएल/२१३७/२००१ अंतर्गत व अभिहस्तांकन करार दि. १७.०७.२००४ अंतर्गत दस्तावेज क्र. एमव्हीएल/०३७७५/२००४ अंतर्गत श्रीम. सत्य अविनाश बिडकर व श्री. अविनाश नारायणराव बिडकर यांनी सदर मालमत्ता कु. दिव्या महेंद्र करा यांच्याकडून खारेदी केली होती. श्री. अविनाश नारायणराव बिडकर यांनी सदर मालकी उत्पन्नातून सदर मालमत्तेच्या खरेदीकरिता विचारविनीमय करून प्रदान केले. सदर मालमत्तेचे मालक श्रीम. सत्या अविनाश बिडकर यांचा मृत्यू दि. २०.०७.२०२२ रोजी झाला होता त्यांच्य मागे केवळ कायदेशीर वारस श्री. अविनाश नारायणराव बिडकर (पती) आहेत व सर्व व्यक्तींना याद्रारे सचित करण्यात थें की, श्री. अविनाश नारायणराव बिडकर यांच्याकडून वरील निर्देशित मालमत्तेचे मूळ दस्तावेज गहाळ झाले आहेत अर्थात विक्री करार दि. १६.०६.२००१ रोजीचे दस्तावेज क्र. एमव्हीएल/२१३७/२००१ अंतर्गत मूळ इंडेक्स २ व नोंदणीकरर पावती व अभिहस्तांकन करार दि. १७.०७.२००४ अंतर्गत दस्तावेज क्र. एमव्हीएल/०३७७५/२००४ अंतर्गत मळ इंडेक्स २ व नोंदणीकरण पावती सह केले आहेत. सदर दोन्ही मळ दस्तावेज गहाळ झाले आहेत/ हरवले आहेत व सदर गहाव

दस्तावेजांच्या संबंधात कोणीही व्यवहार करू नयेत. मुर्व व्यक्तींना मुद्र फुलॅट / मालमूना वा कोणत्याही भागाच्या मुंबंधात कोणतेही दावे अमुल्याम तुमेच विकी अदलाबदर गहाण, (समतुल्य, नोंदणीकृत, कायदेशीर वारस वा अन्य), भेट, न्यास, वारसा, कौंटुंबिक व्यवस्था, देखभाल, देणगी भागीदारी, ताबा, भाडेकरार, उप-भाडेकरार, वहिवाट, परवाना, धारणाधिकार, प्रभार, देणगी, सुविधाधिकार वा अन्य कार्ह असल्यास त्यांनी याद्वारे मला/आम्हाला सदर संबंधात संबंधित दस्तावेज पुरावे यांच्यासह खालील निर्देशित पत्त्यावर सद तारखोपासून ७ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा सदर व्यक्तींचे सदर दावे वा दावे काही असल्यास ते अधित्यागीर मानले जातील व/वा परित्यागीत मानले जातील

दि. ०२.०८.२०२३ वकील रूपाली एस पेवेकर (गुप्ता) कार्यालय क्र. २७, तळ मजला, कॉसमॉस स्क्वेअ ग्लोबल सिटी, विरार (प) तालूका व जिल्हा पालघर ४०१ ३०३ मो. ९२२२७८६१२३ ईमेल : rupali.pewekar@gmail.com

नेटलिंक सल्युशन्स (इंडिया) लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : ५०७, लक्ष्मीप्लाडा, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्युलिक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३, महाराष्ट्र. ईमेल : netlink@easy2source.com वेबसाइद : www.nsil.co.in

अनु.	विवरण	तिमाही अखोर	गत वर्ष अखोर संबंधित ३ महिने	
क्र.		30.05.2023	३०.०६.२०२२	
٤.	कार्यचलनामधून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२६६.१८	१३६.४२	
۶.	कालाबधीकरिता निब्बळ नफा/ (तोटा) (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाब)	२२९.९२	११३.५९	
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पश्चात)	२२९.९२	११३.५९	
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाब पश्चात*)	२०७.३६	९४.५६	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ (तोटा) (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	-	-	
ξ.	इक्विटी शेअर भांडवल	२५२.९२	२५२.९२	
9 .	राखीव (गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित मूल्यांकन राखीव वगळता)	१३२७.१८	८४९.७२	
८.	उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/– प्रत्येकी) (चालू व खंडित कार्यचलनाकरिता)	·	·	
	१. मूळ	۷.२٥	४७.इ	
	२. सीम्य	۷.२٥	3,68	

वार्षिक वित्तीय अहवाल यांचा विस्तत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही/ वार्षिक वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज

यांच्यासस सुचीमध्ये उपलब्ध वेससाइट वर उपलब्ध आहे. कंपनी युआएल : https://www.nsil.co.in/financials.htm बी) आयएनडी-एएस नियम/ एएस नियम यांच्यासह अनुपालन तोटा व नफा यांचा अहवाल यांच्यामध्ये अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्ब रूपा मोर्द संपूर्ण वेळ संचा

डीआयएन - ००३७८३८३

SAHARA INDIA PARIWAR मास्टर केमिकल्स लिमिटेड

सूचना प्तीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन २९, ३३ सहवाचन विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, लेखा अहवाल यांच्यासह दि. ३० जन, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालांच्य निष्कर्शावर विचारविनीमय करणे व त्यांना मान्यता देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा शकवार. दि **११ ऑगस्ट, २०२३ रोजी ३.०० वा.** सहारा इंडिया भवन, १, कपूरथाला कॉम्प्लेक्स, लखनऊ २२६ ०२४

ठिकाण : मंबर्ड दिनांकः : ०२.०८.२०२३

पुढे ट्रेडिंग विंडो दि. ०२.०८.२०२३ ते १३.०८.२०२३ पर्यंत वरील हेतुकरिता बंद राहील. (विपूल अगरवाल संचालक. डीआयएन: ०७१३५४०

सचना देण्यात येते की. मळ आवंटी श्री. जनार्धन नारायण कदम यांनी कोअर हाऊस के. सी-८. मोजमाणि

३० चौ. मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ, गोराई (२) विश्वशांती को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड प्लॉट क्र. २३९, आरएससी-४२, गोराई-२, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९१ म्हाडा द्वारे त्यांन आवंटित केले होते व त्यांचे आवंटि धारक क्र. डब्ल्यूबीपी/०११ऑन्ड०१२/३९५/९२ दि. २१.०५.१९९ असून त्यांची प्रदान पावती, संबंधित आदी म्हाडा द्वारे मूळ आवंटि अर्थात श्री. जनार्धन नारायण कदम यांच्य नावे केले होते व सदर कोअर हाऊस संबंधात केले होते, सदर करार माझे अशील श्रीम. प्रणाली प्रशांत सावंत यांच्याद्वारे गहाळ झाले आहेत/ हरवले आहेत व सदर गहाळ/ हरवलेली तक्रार मुंबई उपनगरीय, चारकोए पोलीस स्टेशन . मंबई येथे ऑनलाइन तक्रार क्र. ६५९०१–२०२३ दि. ०२.०८.२०२३ अंतर्गत दाखर केली आहे व त्यानंतर सोसायटीने दि. १५.०८.१९९४ रोजी शेअर प्रमाणपत्र क्र. ८ अंतर्गत ३६ ते ४० संबंधातील विभिन्न क्रमांक धारक रु. ५०/- प्रत्येकीच्या ५ संपूर्ण प्रदानित शेअर्स जारी करण्याकरिता अर्ज केला आहे व त्यानंतर करार दि. २४.०७.१९९५ रोजी श्री. जनार्धन नारायण कदम यांनी श्री. जितेंद्रगिर्र बलवंतिगरी गोस्वामी यांना विक्री केला व त्यानंतर दि. ०६.०९.२००७ रोजी करार करून श्री. जितेंद्रगिरी बलवंतगिरी गोस्वामी यांनी श्री. प्रशांत प्रताप सावंत यांना विक्री केला व त्यानंतर श्री. प्रशांत प्रताप सावं यांचा मत्य दि. ०२.०५.२००८ रोजी रोहा, जिल्हा रायगड, महाराष्ट्र येथे झाला व त्यानंतर श्रीम. प्रणार्ल प्रशांत सावंत यांनी सोसायटीकडे अर्ज केला तसेच म्हाडाकडे सदर कोअर हाऊस क्र. सी-८ चे हस्तांतरण रेग्युलराईज्ड करण्यास अर्ज केला व सभासदत्व व शेअर्स मयत यांच्या नावे करून म्हाडा पत्र क्र. २६५१/०। दि. १७.०४.२००९ अंतर्गत केले, म्हाडा द्वारे श्रीम. प्रणाली प्रशांत सावंत यांच्या नावे सदर कोअर हाऊर हस्तांतरण / रेग्यलराईज्ड केले होते व रिलीज करार पत्र दि. ०१.०८.२०२३ अनुसार संयक्त उप निबंधव बोरिवली- ७एमएसडी यांच्या कार्यालयामध्ये नोंदणीकृत केले, दस्तावेज क्र. बीआरएल-७-११७२४-२०२३ दि. ०१.०८.२०२३ अनुसार अन्य मयत यांचे कायदेशीर वारस यांनी सदर कोअर हाऊस त्यांची आई श्रीम प्रणाली प्रशांत सावंत यांच्या नावे अविभाजीत समान हक, वारसा, अधिकार, हितसंबंध नावे रिलीज्ड, घोषित केले व त्यानसार माझे अशील श्रीम, प्रणाली प्रशांत सावंत या सदर वरील कोअर हाऊसच्या परिपण व एकमेव मालक बनल्या आहेत.

कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना जर वरील आवंटन पत्र संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच सद आवंटन पत्र. पावती, संबंधित व कायदेशीर वारस यांच्यावर वरील सदर कोअर हाऊस व कोणतेही संबंधितर दस्तावेज व/वा जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात जर कोणतेही दावे वा दावे वा कायदेशीर वारसाहर दावे असल्यास त्यांचे कोणतेही अधिकार, हक वा हितसंबंध, गहाण, अडथळे, भाडेकरार, धारणाधिकार प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज परावे यांच्यासह श्री. अनज विनोद मोरे यांना, वकील, मुंबई उच्च न्यायालय, त्यांचे कार्यालय येथे मोर असोसिएट्स यांच्या नावे पत्त ८५/डी-४, गोराई (१) विश्राम सीएचएस लि., आरएससी-१, गोराई -१, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९१ येथे सदर तारखोपासून १४ दिवसांच्या कालावधीच्या आत सचित करावे अन्यथा, सदर दावे वा दावे काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील. मुंबई दि. ०३ ऑगस्ट, २०२३

> अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय